

प्रेस नोट

दि.18/02/2020.

रत्नागिरी शहर आरोग्यमंदीर अष्टविनायक संकुल येथुन युवकाच्या तोंडाला चिकटटेप बांधुन रस्सीने बांधुन ठेवुन एकुण 17,71,000/-रुपये किंमतीचे लॅपटॉप,मॅनिटर,हेडफोन, डीव्हीआर,असे जबरी चोरी करुन पोबारा ठोकणा-या संशयीत आरोपीना रत्नागिरी शहर पोलीसानी 24 तासात सांगली येथुन अटक केली.

दि.16/02/2020 रोजी 16.30 वाजताचे दरम्याने अष्टविनायक संकुल येथील प्लॅट नं. 1 तळमजला येथे असलेल्या व्यंकटेशा नावाचे कॅम्प्युटर विक्रीचे दुकानात फिर्यादी डिलीव्हरी बॉय संकेत राजेंद्र चव्हाण वय 21 मुळ रा. नेरले नवा वाडा ता.वाळवा जि. सांगली हे एकटेच असताना सदर प्लॅटचा दरवाजा ठोकविली म्हणुन फिर्यादी यांनी सदर दरवाजा उघडला असता बाहेर असणारे तीन अनोळखी इसमांनी आपणास लॅपटॉप खरेदी करावयाचा आहे. असे सांगुन प्लॅट मध्ये प्रवेश करुन फिर्यादी यांना चाकुचा धाक दाखवुन तसेच फिर्यादी यांना खुर्चीस रशीने बांधुन त्याचे तांंडास चिकट टेप लावुन प्लॅट मधील वरील वर्णानाचे लॅपटॉप,मॅनिटर,हेडफोन चोरुन नेवुन जाताना सदर प्लॅटला असलेला सीसीटीव्ही डिव्हीआर काढुन घेवुन गेले व जाताना प्लॅटचा बाहेरी दरवाजा बंद करुन जबरी चोरी करुन अनोळखी तीन चोरटयाने 49 टॅपटॉप, 11 मॅनिटर, व 3 हेडफोन चोरुन गेले बाबत फिर्यादी यांनी दिले फिर्यादी वरुन रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर 51/2020 प्रमाणे दि. 17/02/2020 रोजी 01.54 वाजता गुन्हा दाखल आहे.

सदरचा दाखल गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर गुन्हयाचे घटनास्थळी तात्काळ मा.पोलीस अधीक्षक श्री.प्रविण मुंढे मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. विशाल गायकवाड, मा.उप-विभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी श्री.गणेश इंगळे, यांनी भेट दिली व गुन्हयाचा तपासाचे अनुषंगाने मार्गदर्शन करुन गुन्हयातील अनोळखी चोरटयाचा शोध घेण्याकामी आदेशीत केले. वरुन पोलीस निरीक्षक श्री. शिरीष सासने, स्थागुशा, पोलीस निरीक्षक, अनिल लाड, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक, सुरेश कदम रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाणे यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करुन गुन्हयातील अनोळखी तीन चोरटयाचा व चोरीस गेले मालाचा शोध सुरु केला.

पोलिस निरीक्षक अनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील डि.बी पथकाने गुन्हयाचे घटनास्थळी उपलब्ध झालेल्या तांत्रिक पुराव्यावरुन व फिर्यादी यांनी केलेले आरोपीतांचे वर्णन व गोपनिय बातमीदार यांचेकडुन प्राप्त माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा सांगली येथील इसमांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्हयाचे कामी ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

तरी गुन्हया दाखल होताच हद्दितील तांत्रिक पुराव्यावरुन व गोपनिय बातमीदार करुन उपयुक्त माहिती घेवुन 1) महेश रामचंद्र चौगुले वय 33 रा. सांगलवाडी सांगली 2) सुरज सदाशिव निकम वय 25 रा. कडमवाडी रोड सांगलवाडी सांगली 3) सुनिल चंद्रकात घारेपडे वय 30 कर्नाळा नांदेरेराडे ता. मिरज जि. सांगली 4) रेवणसिधु हनुमंत बगले वय 19 रा. सांगलवाडी सांगली या इसमांना ताब्यात घेवुन त्याचेकडुन चोरीस गेलेल्या माल पैकी 14,23,163.50 रुपये किंमतीचे 36 टॅपटॉप, 58,208/- रुपये किंमतीचे 11 मॅनिटर, 2035/- रुपये किंमतीचा 1 हेडफोन, गुन्हयात वापरलेले हत्यार (चाकु) असा सर्व माल व गुन्हा करणे करिता वापरण्यात आलेली इन्व्हा 5,00,000/- रुपये किंमतीची गाडी क्र. एमएच 12 एफके 6050 असा एकुण 19,83,406.50/- रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आलेले आहे.

सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.प्रविण मुंढे,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. विशाल गायकवाड, मा.उप-विभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी श्री.गणेश इंगळे,यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री अनिल लाड, डी.बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रायसिंग पाटील, पोउनि/जी.जी.सकपाळ,पोहेकॉ/1214 बगड, 1162 चांदणे, पोना/1346 जाधव, पोना/1239 प्रविण बर्गे, पोना/1240 घोरपडे, पोकाँ/300 नंदकुमार सावंत, पोकाँ/1526 रत्नकांत शिंदे, तसेच पोकाँ/1017 आर्यन देशिनकर सांगली स्थागुशा, पोना/1883 महेश जाधव एमआयडीसी कुपवाडा पोलीस स्टेशन अशा पथकाने सहभाग घेवून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे.